

04.09.2024

To BSE Ltd.

Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street Mumbai – 400 001

Script Code: 500366

To

National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Plot No. C, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai – 400 051 Symbol: ROLTA

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement of Notice of Postal Ballot.

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, we are enclosing herewith copies of newspaper advertisement published in Business Standard (English) and Navshakti (Marathi) today i.e. Wednesday, 4th September, 2024, inter-alia confirming completion of electronic dispatch of Notice of Postal Ballot dated 3rd September, 2024 and other necessary information. This intimation will be hosted on the Company's website, at www.rolta.com

Kindly take the above information on record.

Thanking you

Warm Regards

Dr. CS Adv Mamta Binani

Resolution Professional (RP)

In the matter of Rolta India Limited

Registration No.: IBBI/IPA-002/IP-N00086/2017-18/10227

AFA valid till 03.12.2024

Address of the RP registered with IBBI:

Second Floor, Nicco House, 2 Hare Street

Kolkata 700001, West Bengal

# ROLTA INDIA LIMITED

jurisdiction where such Issues and sales are made. There will be no public Issuing in the United States.

#### ontinued from previous page

#### **INVESTORS, PLEASE NOTE**

The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the Issue, Maashitla Securities Private Limited at website: www.maashitla.com TRACK RECORD OF BOOK RUNNING LEAD MANAGER: The Merchant Banker associated with the Issue has handled 53 SME Public Issues in the past three years out of which 1 SME Public Issue was closed below the Issue Price on listing date

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Registrar to the Issue quoting full name of the First/ Sole Bidder Serial number of the ASBA form, number of Equity Shares bid for, Bidder DP ID, Client ID, PAN, date of submission of the Bid cum Application Form, address of the Bidder, the name and address of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and copy of the Acknowledgment Slip received from the Designated Intermediary and payment details at the address given below:

#### Place: Ahmedabad Date: September 03, 2024

# **MAASHITLA SECURITIES PRIVATE LIMITED**

Address: 451, Krishna Apra Business Square, Netaji Subhash Place, Pitampura, New Delhi, 110034, Delhi, India Tel No.: +91-11-45121795; Email: jpo@maashitla.com; Contact Person: Mukul Agrawal; Website: www.maashitla.com SEBI Registration Number: INR000004370; CIN: U67100DL2010PTC208725 On behalf of Board of Directors

Vijay Mahendrabhai Dakshini

Maashitla\*

**Company Secretary and Compliance Officer** 

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF AERON COMPOSITE LIMITED

Disclaimer: Aeron Composite Limited has filed the Prospectus with the RoC on August 31, 2024 and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of the BRLM, Hem Securities Limited at www.hemsecurities.com and the Company at: www.aeroncomposite.com, and shall also be available on the website of the NSE and SEBI. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see "Risk Factors" beginning on page 28 of the Prospectus. The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being Issued and sold outside the United States in 'Offshore transactions' in reliance on Regulation under the Securities Act and the applicable laws of each

## J TAPARIA PROJECTS LIMITED

CIN: L46101WB1980PLC032979

Registered Office: 4A, Council House Street, MMS Chambers, 1st Floor, Room No. D, Council House Street, Near Olisa Reality, Opposite Raj Bhavan Council House Street, Kolkata-700 001, West Bengal

Corporate Office: Office No. 306, 3rd Floor, Urban 2, Bhayli, Vadodara, Gujarat-390 007

Mobile No.: +91 7600094367

Website: www.jtapariaprojects.com Email: jtaparia2008@gmail.com

NOTICE OF THE 44TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 44th Annual General Meeting (AGM) of the Members of J. TAPARIA PROJECTS LIMITED will be held on Thursday, 26th September, 2024 at 01.00 p.m. through Video Conferencing (VC)/Other Audio Vagust Means (OAVM) to transact the businesses, as set out in the Notice of the AGM. The Company has sent the Annual Report along with Notice convening AGM on 31st August, 2024, through electronic mode to all the Members whose e-mail IDs are registered with the Depository Participant(s)/Company's Registrar & Share Transfer Agent, M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd., ("RTA"), in accordance with the pursuant to General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 read with General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 read with General Circular No. 17/2020 dated 3th April, 2020 read with General Circular No. 17/2020 dated 3th December, 2021 and 32/2022 dated 5th May, 2022 and 11/2022 dated 28th December, 2021 and 3/2022 dated 5th May, 2022 and 11/2022 dated 28th December, 2021 and 3/2022 dated 5th May, 2022 and 11/2022 dated 28th December, 2021 and 3/2022 dated 5th May, 2022 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2022/f02 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/P/2022/f02 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/P/2022/f02 dated 13th May, 2022 and SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/P/2023/f03 dated 3th January, 2023 issued by The SEBI (collectively referred to as "SEBI Circulars"). The Annual Report along with the Notice convening the AGM is also available on the website of the Company at www.japaraiprojects.com, on the website of Stock Exchanges i.e. BSE limited at www.bseindia.comand on the NSDL's website at www.evoting.nsdl.com www.evoting.nsdl.com

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of The Companie Act, 2013; the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 20th September, 2024 to 26th September, 2024 (both days inclusive) for the pursues of CCM.

Pursuant to the provisions of Section 108 of The Companies Act, 2013 and Rule 20 of The Pursuant to the provisions of Section 108 of The Companies Act, 2013 and Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 4 of The SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the members are provided with the facility to cast their vote electronically through e-voting services provided by the RTA on all resolutions as set forth in the AGM Notice. The voting rights of the members shall be in proportion to the Equity Shares held by them in the paid-up Equity Share Capital of the Company as on 19th September, 2024 ('cut-off date'). The remote e-voting period commences on Monday, 23rd September, 2024 at 9.00 a.m. and will end on Wednesday, 25th September, 2024 at 5.00 p.m. During this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may alsa attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote:

again. Members holding shares in physical form who have not registered their email address are requested to register their email addresses with respective depository participants and are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Purva Sharegistry (India) Pvt. Ltd, temporarily update their email address by accessing the link https://www.purvashare.com/email-and-phone-updation/ for updating of e-mail ID and contact number and obtain Notice, Annual Report 2023-24 and/or login details for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting.

details for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting.

Members are requested to carefully read all the instructions detailed in the Notice of the

AGM and in particular, instructions for joining the AGM, Manner of casting vote through

Remote e-voting or e-voting during AGM.

Any query or grievance in relation to voting by e-voting can be addressed to the NSDL or

Registrars of the Company M/s. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd can be forwarded at

email: evoting@nsdl.co.in or support@purvashare.com.

For J. Taparia Projects Limite Sarvesh Manmohan Agrawal Managing Director DIN: 08766623

Place : Vadodara Date : 03.09.2024

ROLTA INDIA LIMITED
CIN: L74999MH1989PLC052384
Regd. Office: Rolta Tower-A, Rolta Technology Park,
22nd Street MIDC- Marol, Andheri (East) Mumbai- 400093,
Maharashtra, Tel. No.: +91 (022) 4516-0094
E-mail: investor@rolta.com; Website: www.rolta.com

# NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") read with the General Circular No. 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020, No.17/2020 dated 13th April, 2020. No. 22/2020 dated 15th June, 2020, No. 33/2020 dated 28th September 2020, No 39/2020 dated 31st December, 2020, No. 10/2021 dated 23rd June, 2021, No. 20/2021 dated 8th December, 2021, No. 03/2022 dated  $5^{th}$  May, 2022, No. 11/2022 dated 28th December, 2022 and No. 09/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ('SS-2'). Regulation 44 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, and all the relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India in this regard and other applicable provisions of the Acts, Rules, Regulations Circulars and notifications for holding general meetings/ conducting postal ballot, and seeking the approval of the members for the following matter by way of Postal Ballot through remote e-voting process ('e-voting'):

Type of Resolution Resolutions

To appoint Statutory Auditor of the Company for the financial year ended on 31st March 2024.

n accordance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch o Notice of Postal Ballot ('Notice') along with explanatory statement on or before Wednesday, 04th September, 2024, through electronic mode to the members whose e-mail lds are registered with Company / Depositories and whose names appeared in the Register of Members / list of beneficial owners maintained by the Company/ Depositories as on Friday,  $23^{rd}$  August, 2024, i.e. the Cut-Off Date. A copy of the Notice is available on the Company's website, i.e. www.rolta.com, in the investors section, on the website of the Stock Exchanges, i.e. Bombay Stock Exchange Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseinida.com respectively and on the website of the e-voting agency i.e. National Security Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

n accordance with the provisions of the MCA Circulars, physical copy of the Notice along with the Postal Ballot form and the pre-paid business reply envelope is not sent to the members for this Postal Ballot and member can vote through e-voting. The Voting rights shall be reckoned on the paid-up value of share registered in the name of the members as on the Cut-Off Date. A person who is not a member as on the Cut-Off

Date should treat this Notice for information purpose only. The Company has engaged the services of NSDL for providing e-voting facilities to the

members. The members may please note the following e-voting period

Commencement of e-voting period 9:00 a.m. IST on Friday, 6th September, 2024 Conclusion of e-voting period 5:00 p.m. IST on Saturday, 5th October, 2024 Cut-off date for eligibility to vote Friday, 23rd August, 2024

Members are requested to cast their vote through e-voting not later than 5:00 p.m. IST on Saturday, 5th October, 2024, to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received. The e-voting module will be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote is cast, members will not be allowed to change it subsequently. The instructions on the process of evoting for members holding shares in dematerialised and physical form as well as for members who have not registered their email IDs. have been provided in the Notice Members holding shares held in electronic form and who have not updated their email address or KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by respective Depository Participant. Members holding shares in physical forms who have not updated their email address

or KYC details are requested to register/update the said details with RTA/Company either by sending a communication at <a href="mailto:investor@rolta.com">investor@rolta.com</a> or at <a href="mailto:ashok.sherugar">ashok.sherugar</a> @linkintime.co.in

The Company has appointed Mr. Tarun Koli, (ACS No. 55196 and COP No. 20451) Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. After completion of scrutiny of votes cast, the result of evoting by Postal Ballot shall be declared by the Resolution Professional, or any other person duly authorised for the purpose, within 2 working days from the conclusion of the remote e-voting.

The result of e-voting will be displayed on the Company's website <u>www.rolta.com</u> ir the investors section, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of the e-voting agency at  $\underline{www.evoting.nsdl.com.}$ 

In case of any queries or grievances regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on +91-022-4886 7000 or send a request to Ms. Rimpa Bag at <a href="mailto:evoting@nsdl.com">evoting@nsdl.com</a>. The members ma also contact to Mr. Ashok Sherugar (Registrar and Transfer Agent) at +91-22-4918 6000 or email at ashok.sherugar@linkintime.co.in.

By order and under the authority of Resolution Professiona Place: Mumbai For Rolta India Limited Date: 4th September, 2024 Director DIN: 08650913 **Executive Director/ Compliance Officer** 



# SEMAC CONSULTANTS LIMITED

(Formerly Known as Revathi Equipment Limited CIN: L29120TZ1977PLC000780 Registered Office: Pollachi Road, Malumachampatti P O., Coimbatore - 641 050 E-mail: compliance.officer@semacconsultants.com Website: www.semacconsultants.com Phone: 0422 6655100

## **NOTICE**

Notice is hereby given that the 47th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday the 27th September, 2024 at 11:30 AM at the Registered Office of the Company at Pollachi Road, Malumachampatti Post, Coimbatore – 641 050 to transact the Ordinary and Special business as set out in the Notice of the AGM dated 06th August 2024.
The Notice of the 47th Annual General Meeting of the Members along with the Annual Report for the

financial year 2023-24 and Attendance Slip Cum Proxy Form of the Company has been sent to all members whose names appeared in the Register of Members / Register of Beneficial owners as on close of the business hours 26th August, 2024 maintained by the Depository Participants (DPs) /Company, Registrar and Share Transfer Agent.

The Notice of the 47th Annual General Meeting of the Members along with the Annual Report for the

financial year 2023-24 and Attendance Slip Cum Proxy Form of the Company has been despatched by Speed Post or Registered Post or Courier to the registered addresses of members whose email-id is not available and through Electronic Mode to the members who have registered their email-id with the Company/ Depository Participant. The despatch of these documents has been completed on 02nd September 2024.

The notice of the ensuing AGM along with the Annual Report are also available on the Company's website at https://semacconsultants.com/ and at the website of the Stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and at National Stock Exchange of India Limited www.nseindia.com. All the documents referred in the notice are available at the registered office for inspection during normal business hours 10.00 am to 4.00 pm on all working days till the date of the said AGM.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners

maintained by the depositories as on the cut-off date i.e. 20th September, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting during the AGM. The Company has also offered e-voting facility to the members in accordance with the provisions of Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company is providing electronic voting (remote e-voting) facility provided by Link Intime India Private Limited (LIIPL) to its members through their "InstaVote" website. Members are

requested to carefully read the instructions printed for voting through e-voting on the AGM Notice.						
1.	1. Date of completion of dispatch of Notice/ Annual Report   02nd September 2024					
2.	Date and time of commencement of remote e-voting	24th September 2024 at 9.00 A.M.				
	Date and time of end of remote e-voting Remote e-voting will not be allowed be and this date and time	26th September 2024 at 5.00 P.M				
4	Cut-off date of determining the members	20th Sentember 2024				

In case any Persons become members of the Company after the despatch of AGM notice and hold shares as on cut-off date of 20th September 2024, may follow the detailed instructions given in the AGM Notice for accessing the e-voting platform.

The remote e-voting module shall not be allowed beyond 05.00 p.m. on 26th September 2024 and the same may be disabled by LIIPL for voting thereafter. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM. Any Member, who has

already exercised his votes through remote e-voting, may attend the Meeting but is prohibited to vote at the Meeting and his/her vote, if any, cast at the Meeting shall be treated as invalid. Shareholders facing any technical issue in login or e-voting may contact Link Intime INSTAVOTE helpdesl

by sending a request at enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: 022 – 4918 6000.
The Company has appointed Sri. M D Selvaraj, FCS of MDS & Associates, Company Secretaries in Practice, Coimbatore as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting and voting at the meeting in a fair and transparent manner. The result of voting will be announced by the company in its website https://semacconsultants.com/ and on the website of Link Intime India Private Limited (LIIPL) and also will be intimated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. This public notice is also available in the Company's website viz. https://semacconsultants.com/ and in the website of LIIPL viz. instavote.linkintime.co.in and on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited where the shares of the Company are listed.

Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21st September 2024 to Friday, 27th September 2024 (both days inclusive) for AGM.

For Semac Consultants Limited (Formerly known as Revathi Equipment Limited) Aakriti Gupta Company Secretary & Compliance Officer



Date: 04th September 2024

Place: New Delhi

Date: September 3, 2024

# **Chemcon Speciality Chemicals Limited**

CIN: L24231GJ 1900F LCC 11002

Regd. Office: Block No. 355, Manjusar Kunpad Road, Village: Manjusar, Taluka: Savli, Vadodara-391775.

NOTICE is hereby given that the 35th (Thirty-Fifth) Annual General Meeting (AGM) of the members of Chemcon Speciality Chemicals Limited (the Company) will be held on Thursday, September 26, 2024, at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with MCA Circular No. 14/2020 dated 8th April, 2020. Circular No.17/2020 dated 13th April, 2020. Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 09/2023 dated Septembe 25, 2023 (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated May 12, 2020 and January 5, 2023 respectively, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular), to transact the businesses as set out in the Notice of AGM.

NOTICE OF 35th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

In accordance with the aforesaid circulars, the notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24. has been sent through electronic mode only to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories. The electronic dispatch of Annual Report to Members has been completed on September 3, 2024 The notice of AGM along with the Annual Report is also available on the Company's website (www.cscpl.com), Stock Exchanges website - BSE Limited (www.bseindia.com) & National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the Notice of AGM shall also be available on the website of agency for providing the Remote e-voting facility i.e. NSDL www.evoting.nsdl.com).

The Company is providing to its members, the facility to cast their vote electronically on all resolutions which are set out in the Notice of AGM. The Company has engaged the services of NSDL to provide the e-voting facility to the members. The remote e-voting period commences on Monday, September 23, 2024, at 09:00 A.M. and ends on Wednesday, September 25, 2024, at 05:00 P.M. The remote e-voting shall be disabled by NSDL thereafter and the remote e-voting shall not be

A person whose name is registered in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Thursday, September 19, 2024, only shall be entitled to avail the facility of remote e voting and/or for participation at AGM and vote through e-voting system available during the AGM. The Members who will be present during the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote evoting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members who have casted their vote through remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast

The members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company/Depositories and the person who has acquired shares and become the members of the Company after the dispatch of notice and holding shares as of the cut-off date may download the Notice of AGM and follow the procedure for remote e-voting, attending the AGM and voting at the AGM as mentioned in the notice of AGM.

Those Members, whose email address is not registered with the Company or with their respective Depository Participant/s can get their email address registered by following the steps as given below:

- a. For Members holding shares in physical form, please send scan copy of a signed request letter mentioning your folio number, complete address, email address to be registered along with scanned share certificate (front and back), selfattested copy of the PAN and self-attested scanned copy of address proof, by email to the Company's email address at investor.relations@cscpl.com.
- o. For the Members holding shares in demat form, please update your email address through your respective Depository

All grievances connected with the facility for voting by electronic means can be addressed at evoting@nsdl.com or call at:

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL:

ogin type	Helpdesk details	
ndividual Shareholders holding securities n Demat mode with <b>CDSL</b>	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800-21-09911	
ndividual Shareholders holding ecurities in Demat mode with <b>NSDL</b>	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000	
Place · Vadodara	For Chemcon Speciality Chemicals Limited	

emcon Speciality Onei Sd/-Shahilkumar Kapatel Company Secretary & Compliance Officer



# PICTUREHOUSE MEDIA LIMITED

CIN:L92191TN2000PLC044077

Reg. Office: KRM Centre, 9th Floor, Door No. 2, Harrington Road, Chetpet, Chennai-600031, Tamil Nadu ail ID: irtelephoto@pvpglobal.com Website: www.pvpcinema.con

### NOTICE OF 25th ANNUAL GENERAL MEETING PRIOR TO DESPATCH

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Twenty Fifth (25th) Annual General Meeting (AGM) of PICTUREHOUSE MEDIA LIMITED will be held on Friday, September 27, 2024 at 12.00 Noon (IST) through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) for the purpose of transacting the business mentioned in the Notice which will be despatched on (or) before September 5, 2024

The Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, Circular No. 17/ 2020 dated 13th April, 2020, Circular No.14/2020 dated 8th April, 2020, Circular No.02/2021 dated 13th January, 2021, Circular No.21/2021 dated 14th December, 2021, Circular No.2/2022 dated 5th May, 2022 and General Circular No.10/2022 dated 28th December, 2022 (collectively referred to as 'MCA circulars') & the Securities and Exchange Board of India Circulars dated 12th May 2020 and 5th January, 2023 ('SEBI Circulars') permitted the holding of AGM through VC or OAVM, without the physical presence of the Members at the venue. In compliance with these MCA circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Twenty Fifth AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM. The Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 will be sent only through electronic mode to the Members of the Company who have registered their e-mail addresses with the Company/Registrar & Share Transfer Agents.

In accordance with the aforesaid MCA circulars and the SEBI circulars dated 12th May, 2020,15th January 2021 and 13th May, 2022 Notice of the AGM and the Annual Report for 2023-24 will also be available on the website of the Company i.e. www.pvpcinema.com and will also be hosted on the stock exchanges viz. www.bseindia.com, Members can participate in the AGM through VC/OAVM facility only. Members participating n the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The instructions for joining the AGM and for e-voting are provided in the Notice of the AGM. Members holding shares in physical form who have not registered their e-mail addresses with the Company/Registrar & Transfer Agent can obtain Notice of the 25th AGM, Annual Report and/or login details for joining the 25th AGM through VC/OAVM facility including e-voting, by writing to NSDL at evoting@nsdl.com with details of Folio No. and attaching a self-attested scanned copy of the PAN card.

The Resolutions covered in the AGM Notice will be transacted through remote e-voting (facility to cast vote from a place other than the venue of AGM). Voting through electronic means would commence at 10.00 a.m. on September 24, 2024 and would end at 5.00 p.m. on September 26, 2024. Please note that the voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 26, 2024. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the cut off date may obtain the user ID and Password by sending a request at evoting@nsdl.com Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to vote during the AGM through e-voting facility. Members who have cast their vote through remote e-voting prior to the Meeting, may participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again in the Meeting Members holding shares in physical form who have not updated their mandate for receiving the dividends directly in their bank account through Electronic Clearing Service (NECS/NACH) or any other means (Electronic Bank Mandate)can register their Electronic Bank Mandate to receive dividends directly into their bank account electronically, by sending a self-attested scanned copy of the cancelled cheque issued by the Banker after implementation of the Core Banking System, bearing the name of the sole shareholder (in case of joint holding, the name of the first holder shall be mentioned in the cheque leaf) by email to murali@cameoindia.com. Members holding shares in demat form can update their e-mail address and bank account details by submitting a request to the concerned Depository Participants. Considering the above, we urge the shareholders to update their email id, bank account details and PAN with the Company/Cameo Corporate Services Limited /Depository Participant to ensure receipt of the Annual Report.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Email: irtelephoto@pvpglobal.com.

By order of the Board of Directors for Picturehouse Media Limited

: September 3, 2024 Place : Chennai

Derrin Ann George Company Secretary & Compliance Officer ACS-A67004

# **ROBUST HOTELS LIMITED**

CIN: L55101TN2007PLC062085 Regd. Office: Hyatt Regency Chennai,365, Anna Salai, Teynampet, Chennai, Tamil Nadu - 600018 Phone: +91 44 6100 1256 Email ID: info\_rhl@sarafhotels.com Website: www.robusthotels.in

# NOTICE OF 17TH ANNUAL GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 17th Annual General Meeting ('AGM') of Robust Hotels Limited (the Company) will be held on Wednesday, 25th Sentember, 2024 at 03:00 n.m. through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circulars issued in this regard, to transact the business set out in the Notice of 17th AGM dated 02nd Sentember 2024

In compliance with the circulars, the Notice of AGM and Annual Report have been sent to all the members whose e-mail IDs are registered with the Company / RTA / Depository Participant(s). These documents are also available on the website of the Company at www.robusthotels.in. on the website of Stock Exchange i.e. BSE Limited at www. bseindia.com, NSE Limited at www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") (agency for providing the Remote E-Voting / E-Voting at the AGM) at www.evotingindia.com. The Company has completed dispatch of notice of AGM and Annual Report through e-mails on 03rd September, 2024. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (as amended), the Company shall be providing remote e-voting (facility to cast vote prior to AGM) and also e-voting during the AGM to the Members on all resolutions set forth in the Notice through CDSL as an e-voting agency in respect of the business to be transacted at the AGM.

Members holding shares as on the cut-off date (18th September, 2024) may cast their vote electronically on each item of the business as set forth in the Notice of 17th AGM through the electronic voting system on CDSL (Remote E-Voting) or E-Voting at the AGM. All the members are informed that:

1. The ordinary and special businesses as set out in the Notice of AGM shall be transacted through remote E-Voting

or E-Voting system at the AGM. The remote E-Voting shall commence at 9.00 a.m. (IST) on Saturday, 21st September, 2024.

- The remote E-Voting shall end at 5.00 p.m. (IST) on Tuesday, 24th September, 2024.
- Remote E-Voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Tuesday. 24th September. 2024.
- The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 19th September, 2024 to 25th September, 2024 (both days included)
- Electronic Voting Event Number (EVSN): 240903013
- The remote E-Voting module shall be disabled for voting after the date and time mentioned above. Once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change it subsequently
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is 18th September, 2024 Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the notice of AGM and holding shares as on cut-off date may kindly refer the instructions in the AGM Notice uploaded in the Company's website at www.robusthotels.in and in Stock Exchange website at www.bseindia.com, www.nseindia.com or in CDSL website at www.evotinglndia.com.
- 10. The facility for voting will also be made available during the AGM and the members attending the meeting through VC facility, who have not cast their vote by remote E-Voting shall be able to vote through the E-Voting system at
- 11. The Members who have cast their vote by remote E-Voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.
- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only, shall be entitled to avail the facility of remote E-Voting or E-Voting at the AGM.
- 13. The Company has appointed M/s V Mahesh & Associates, Practicing Company Secretary as the scrutinizer to scrutinize both the remote E-Voting process and E-Voting at the AGM in a fair and transparent manner.
- 14. In case of any gueries, the member may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote E-Voting user manual for Members available at the help section of www.evotingindia.com or call on 1800 10 20990 and 1800 22 4430 or refer the instructions provided in the Notice of the AGM. You may also send queries/ grievances relating to remote E-Voting to helpdesk.evoting@cdslindia.com and/ or yuvraj@integratedindia.in
- 15. The Company had also published a communication in Business Standard English Newspaper and in Makkal Kural Tamil Newspaper on 02nd September, 2024 to facilitate updation of E-mail ID's by members who have not already registered the same.
- 16. Please keep your updated e-mail ID registered with the Company/ your Depository Participant(s) to receive timely
- 17. The voting results shall be placed/ available along with the Scrutinizer's report within 48 hours from the date of conclusion of Annual General Meeting on the Company's website (www.robusthotels.in), on the Stock Exchange website (www.bseindia.com & www.nseindia.com) and on the website of CDSL (www.evotingindia.com).

For Robust Hotels Limited Umesh saraf

Director

Date: 03.09.2024

Place: Chennai





## जाहीर सूचना

गेठ्या प्रमाणावर नागरिकांना सूचना देण्यात येते की, मी गाव करंडोली आणि अधिक तपशिलवा खालील परिशिष्टात वर्णन च्या संदर्भात मुंबई येथील रहिवासीत **सौ. उमा हेमंत शिंदे** यांचे नामाधिकार

कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तींना ज्यांना सदर दोन टेनमेंटच्या संदर्भामध्ये किंवा त्यावर कोणत्यार्ह स्वरूपाचा कोणताही दावा किंवा हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आणि मागणी असल्यास तसे लिखित स्वरूपात सर्व मूळ दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय ३८, वॉर्ड सी, बस स्टॉप समोर, एस पी रोड (स्टेशन रोड) लोणावळा ४१० ४०१ येथे सदरहू तारखेपासून ०७ दिवसांत नामाधिकार आणि हितसंबंध इच्छेने त्यागित किंवा सोडून दिल्याचे समजण्यात येईल आणि असा दावा/दाव्यांच्या संदर्भाशिवाय विक्री पूर्ण करण्यात येईल.

परिशिष्ट

नोंदणीकृत उप जिल्हा मावळ, नोंदणीकृत जिल्हा पुणे मध्ये गाव करंडोली येथे स्थित गट क्र. ८८ वर श्री एकवीरा को-ऑप प्रिमायसेस सोसायटी लि. पैकी टेनमेंट साईट क्र. ३६ आणि ४४ चे सर्व ते भाग आणि विभाग, तपशिल खालील नमूद:

1								
l	अनु	टेनमेंट	चौ/मीट	पूर्व	पश्चिम	दक्षिण	उत्तर	मालकाचे
l	क्र.	साईट	र्स मध्ये					नाव
l		豖.	क्षेत्र					
l	۶.	३६	300	टेनमेंट	आतील	टेनमेंट	आतील	सौ. उमा
l				साईट	रोड	साईट	रोड	हेमंत शिंदे
l				क्र. ४४		क्र. ३७		
l	٦.	88	300	आतील	टेनमेंट	टेनमेंट	आतील	
l				रोड	साईट	साईट	रोड	
l					क्र. ३६	क्र. ४५		

दिनांकित ४ सप्टेंबर,२०२४.

सही / -चेतन एम. पांड्य (वकील उच्च न्यायालय, मुंबई) ३८, 'सी' वॉर्ड, एस.पी. रोड (स्टेशन रोड) एस टी बस स्टॉपच्या समोर, गावलीवाड लोणावळा ४१०४०१, जि. पुणे दर क्र. ०२११४-२७०१७२ मोबा. ९१+ ९८५००४२६४६/ ९५११८९८८८५० ईमेल: pandyacm@gmail.com

स्थावर मालमत्तेसाठी

राज ऑइल मिल्स लिमिटेड

CIN: L15142MH2001PLC133714 | नोंदणीकृत कार्यालय: २२४-२३०, बेलासिस रोड, मुंबई ४०० ००८

कॉर्पोरेट ऑफिस : २०५, रहेजा सेंटर, २१४, फ्री प्रेस जर्नल मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१.

ईमेल : cs@rajoilmillsltd.com; वोबसाइट : www.rajoilmillsltd.com

व्हिडिओ कॉन्फरिन्सिग (वीसी)/इतर ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल माध्यम (ओव्हीएएम) द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या राज ऑइल मिल्स लिमिटेड

ोअरधारकांनी कृपया नोंद घ्यावी की कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') यांनी अनुक्रमे २५ सप्टेंब

२०२३ आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेले परिपत्रकाच्या अनुषंगाने आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांसह वाचित कंपनी 🛭 कायदा २०१३ च्या लागू इतर

सर्व तरतुर्दीच्या अनुपालनेत, कंपनीची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता (आयएसटी)

२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालासह एजीएम बोलावणारी सुचना केवळ त्या भागधारकांना ईमेलद्वारे पाठविली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार भागधारक त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एकतर दूरस्थपणे (रिमोट ई-व्होटिंग कालावधीत) किंवा एजीएम दरम्यान (जेव्हा ई-

ज्या शेअरहोल्डर्सचा ईमेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी खाली दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करून त्यास नोंदणीकृत/अपडेट करून घेण्याची विनंती केली

॥ फिजिकल स्वरुपात शेअर्स धारण केलेले शेअरहोल्डर कंपनीच्या रजिस्ट्रारकडे आणि शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजे ''बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड'' (आरटीए)

यांचेकडे ईमेल आयडी investor@bigshareonline.com. वर वार्षिक अहवाल, एजीएम सूचना आणि ई-व्होटिंग निर्देश प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचा ईमेल पत्ता

नोंदणी करण्यासाठी शेअर प्रमाणपत्राची प्रत आणि पॅन कार्डची स्वसत्यापित प्रत, त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर प्रदान करून विनंती पत्राची हस्ताक्षरित स्कॅन्ड प्रत

यांचेसह ई-मेल विनंती पाठवन अपने ईमेल आणि मोबाइल नंबर अपडेट करू शकतात. ज्या भागधारकांनी आरटीए / त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीं यांचेकडे त्यांचा ईमेल

पत्ता नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी www.bigshareonline.com. ला भेट द्यावी आणि वार्षिक अहवाल, एजीएम सूचना आणि इलेक्टॉनिक पद्धतीने ई-मतदान सूचना

वीसी/ओएव्हीएम द्वारे मतदानासाठी आणि एजीएम मध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देखील एजीएम च्या सूचनेमध्ये प्रदान केल्या जातील आणि त्या अनुक्रमे कंपनी आणि

वीसी/ओएव्हीएम मार्फत आयोजित करण्यात येईल आणि त्यासाठी एका सामान्य जागेवर सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती होणार नाही.

कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या www.rajoilmillsltd.com या वेबसाइटवरही उपलब्ध असतीर

ई-व्होटिंगबाबत तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये समाविष्ट केल्या जातील आणि योग्य वेळी वर्तमानपत्रातही प्रकाशित केल्या जातील

। डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणारे भागधारक त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधून त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत करू शकतात



#### डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. DNS BANK (मल्टी-स्टेट शेड्यूल्ड बँक) अर्थाला विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे!

**वसुली विभाग**ः दुसरा मजला, "मधुकुंज", पी-५२, एमआयडीसी, फेज-२, सोबार पाडा, कल्याण शिळ रोड डॉबिवर्ली (पूर्व), जिल्हा ठाणे -४२१ २०४., दुरध्वनी क्र. ०२५१-२८७५०००/२८७५११९

# ताबा नोटीस

परिशिष्ट-४ (नियम ८(१))

खालील सही करणार **प्राधिकृत अधिकारी, डोंबिवली नागरी सहकारी बँक लि.** यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकर्न्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४ चा २००२) च्या कायदा कलम १३(१२) व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ मधील नियम ३ च्या अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांच वापर करून त्यांनी **दिनांक २९/०९/२०२२** ची **मागणी नोटीस** जारी करून खाली नमूद करण्यात आलेले कर्जदार **सौ. रुजुता राजेंद्र जाधव (कर्जदार), श्री. राजेंद्र किसन जाधव (सह-कर्जदार) आणि इतर** यांना या मागणी नोटीसमध्ये नमूद केलेल्या **दिनांक १३/०९/२०२२** रोजी बाकी असलेली रु. ९,७४,७३२.०० (रुपये नऊ लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे बत्तीस मात्र) व त्यावरील होणाऱ्य व्याजाची रक्कम सदर मागणी नोटीसच्या तारखेपासून **६० दिवसांचे आत** परत करण्यास सांगितले

कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदारांनी सदर रकमेची परतफेड न केल्यामुळे कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार यांना आणि सर्वसामान्य जनतेला ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की दि.३१.०८.२०२४ रोजी खालील स्वाक्षरी करणार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्सच्य नियम ८ सहवाचता सदर कायद्याच्या उप-कलम (४) कलम १३ अंतर्गत देण्यात आलेल्य अधिकारांचा वापर करून **न्यायालय आयुक्त, अलिबाग** यांच्या आदेशानुसार **माननीय मुख्य न्यायिक दंडाधिकारी, रायगड, अलिबाग यांचेद्वारे** खाली वर्णन करण्यात आलेल्या उक्त मालमतेच दिनांक **०४.०८.२०२४ रोजी प्रत्यक्ष ताबा** घेतला आहे.

कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार यांना विशेष करून आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदारीची सचना देण्यात येत आहे की. त्यांनी निम्नलिखित मालमत्तेच्या संदर्भात कोणतार्ह व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेच्या संदर्भातील कोणताही व्यवहार हा **होंबिवली नागरी** सहकारी बँक लि. यांना दि. १३.०९.२०२२ रोजी बाकी असलेल्या रु. ९.७४.७३२.०० (रुपये नऊ **लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे बत्तीस मात्र)** आणि त्यावरील व्याज इतकी रक्कम भरण्याच्या अधीन असेल.

सुरक्षित मालमत्ता सोडविण्याकरिता उपलब्ध वेळेच्या बाबतीत, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदार/सह-कर्जदार/गहाणवटदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

# स्थावर मालमत्तेचा तपशील

सर्व खंड आणि तुकहे यांसहित निवासी फ्लॅट क्र.३११, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे ४१० चौ. फूट (कारपेट), तिसरा मजला, सेंद्रल प्लाझा या नावाने ज्ञात असलेली इमारत, सिटी सर्व्हें क्र.१८५४, अंदाजित क्षेत्रफळ सुमारे २५७९.५० चौ.मीटर्स, सिटी सर्व्हे क्र.१८५५ अंदाजित क्षेत्रफळ सुमारे ८४.४० चौ.मीटर्स., सिटी सर्व्हे क्र.१८५६ अंदाजित क्षेत्रफळ सुमारे ४३.५० चौ.मीटर्स., एकुण क्षेत्रफळ सुमारे २७०७.४० चौ.मीटर्स., मौजे महाड, तालुका महाड, जिल्हा रायगड.

(सौ. रेखा गणेश चिपळूणकर) ठिकाण : महाड प्राधिकृत अधिकारी दिनांक : ३१.०८.२०२४ (डोबिवली नागरी सहकारी बँक लि.) • उपरोल्लेखिन मराठी मजकुरामध्ये काही संदिग्धता असल्यास / आबळल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्म मानावा.

(पूर्वी आयोकी मर्चंटाइल लिमिटेड म्हणून ओळखले जात असे)

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्रमांक १०१, पहिला मजला, श्री साई आशिर्वाद सी.एच.एस., घंटाली पथ, साईबाबा मंदिराच्या वर, ठाणे (पश्चिम) - ४००६०२, महाराष्ट्र

कॉर्पोरेट कार्यालय: ११, विंडवर्ड बिझनेस पार्क, आदि क्युरा हॉस्पिटलसमोर, जेटालपुरा रोड, वडोदरा -

कंपनीच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, रेकॉर्ड आणि बुक क्लोजर तारीख ई-वोटिंग माहिती संबंधित शेअरधारकांसाठी:

सुचना दिली जाते की, वॉडीवबर्ड हेल्थकेअर लिमिटेड (पूर्वी आयोकी मचंदाइल लिमिटेड म्हणून ओळखले जात असे, च्या सदस्यांची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'')(''AGM'') गुरुवारी, २६ सप्टेंबर २०२४ रोजी दुपार्र च्या सदस्याचा ४० वा वापक सवसायारण समा ( एजाएम ) ( AGM ) गुरुवात, २६ सप्टका २०१४ ताजा दुरात । १:२०० वाजाता (भारतीय प्रमाण वेळ) (आयएसटी)(IST) व्हिडिओ कॉन्फरिन्स्या ('व्ही सी')(''VC'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम') (''OAVM') च्या माध्यमात् वायोजित केली जाईल. कंपनी अधिनयम, २०१३ च्या लागू तरतुर्दीशी सुसंगत आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (''एमसीए'')(''MCA'') सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि इतर परिपत्रकांनुसार, ज्यामध्ये नवीनतम सामान्य परिपत्रक . ९९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या (''एमसीए'')(''MCA'') वेळोवेळी जारी केलेल्या सर्व लाग परिपत्रकानसार, आणि सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'')('SEBI') द्वार जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पिओडी-२/पी /सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ याच्या अनुपालनात, कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभाचे (''एजीएमस')(''AGMs'') आयोजन व्हिडिओ कॉन्फर्रान्सग (''ब्हीसी'')(''vC'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'')(''OAVM'') च्या माध्यमात्न करण्याची परवानगी देण्यात आली आहे, जिथे सदस्यांची भौतिक उपस्थिती एका सामान्य ठिकाणी आवश्यक नाही. त्यामुळे, कंपनीची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("AGM") व्हिडिओ कॉन्फर्सन्संग (''व्ही सी'')(''VC')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएल्हीएम'')('OAVM') च्या माध्यमातृत आयोजित केली जाईल, ज्यामध्ये ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) सूचनेत (''सूचना'') दिनांक २९ ऑगस्ट २०२४ नमूद त्रण्यात आलेल्या व्यवसायांचे व्यवहार केले जातील. व्हिडिओ कॉन्फरिन्संग (''व्हीसी'')(VC) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') (''OAVM'') सुविधेद्वारे सहभागी होणारे सदस्य कंपनी अधिनियम, २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम म्हणून गणले जातील.

कराना २२ जनाम कार्य रुद्धा नाम कार्याः कंपनीने वित्तीय वर्ष २०२३- २४ साठी वार्षिक अहवाल आणि कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'')(''AGM'') सूचना दिनांक सोमवार, २ सप्टेंबर २०२४, सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपांडिटरी पार्टिसिपंद्स/कंपनीचे राजस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजे में. पुरवा शेयराजिस्ट्री (इंडिया प्रा. लि. (''आरटीए'')(''RTA'') यांच्याशी नोंदणीकृत आहेत, यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली आहे, वरील

अधिनियमाच्या कलम १०८ नुसार आणि कंपन्यांच्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) सुधारणा नियम, २०१५ च्या नियम २० मध्ये सुधारणा आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार, बेळोबेळी सुधारित केलेल्या नियमांच्या अनुसार, सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएमच्या) सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर ई-वोटिंग सेवांच्या माध्यमातृन (पूर्वा शेर रजिस्टरी इंडिया प्रा. लि. ( Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. द्वारे प्रदान) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उप करून दिली आहे. सदस्यांचे मतदान हक्क त्यांच्याकडे गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ ('कट-ऑफ तारीख') रोजी

कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएमची) सचना पाठवल्यानंतर कंपनीचे इक्रिटी शेअर्स प्राप्त करते आणि १९ सप्टेंबर २०२४ च्या कट–ऑफ तारखेच्या दिवशी इकिटी शेअर्स धारक बनते, तीवार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएमच्या) सूचनेमध्ये दिलेल्या सूचनानुसार लांगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते/निर्माण करू शकते. रिमोट ई-बोटिंग कालावधी सोमवार, २३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. या कालावधीत, सदस्य आपले मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदवू शकतात. रिमोट ई-वोटिंग मोड्यल Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. द्वारे अक्षम केले जाईल आणि ठरावावर मुविधेद्वारे उपस्थित राहतील आणि जे सदस्य रिमोट ई-बोटिंगद्वारे मतदान केलेले नाही आणि त्यांना अन्यथा मतदान करण्यास प्रतिबंधित केलेले नाही, ते वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) ई-वोटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पार्ट्

न्या सदस्यांनी भौतिक स्वरूपात शेअर्स धरले आहेत आणि ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवले नाहीत, त्यांनी आपल्य संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे ईं-मेल पत्ते नोंदवण्याची विनंती केली जाते आणि कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, म्हणजेच पुरवा शेयररजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. यांच्याकडे आपल्या ईं-मेल पत्त्यांचे अद्ययावत नोंदणी क्रएयाची विनंती केली जाते. तात्पुरते ई–मेल पत्ते अद्ययावत करण्यासाठी खालील लिंक https://www.pur /ashare.com/email-and-phone-updation/ वर जाऊन ई–मेल आयडी आणि संपर्क क्रमांक अद्ययावत करा आणि गर्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)(VC)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (OAVM) सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत

. न्यांनी डिमॅट स्वरूपात शेअर्स धारित केले आहेत आणि ज्यांनी आपले ई–मेल पत्ते/बँक खाते तपशील नोंदवले किंवा अद्ययावत केलेले नाहीत, त्यांनी ते त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे अद्ययावत करावे, ज्या सदस्यांनी भौतिक वरूपात शेअर्स धरले आहेत आणि अद्याप नोंदणी केलेली नाही किंवा अद्ययावत केलेले नाही, त्यांनी आपला ई-मेल पत्ता /बँक खाते तपशील कंपनीकडे ई-मेल आयडी ayoki1985@gmail.com . वर पाठवून नोंदणी करावी. आपला फोलिओ क्रमांक देऊन आणि स्व−साक्षांकित पॅनची प्रत, फॉर्म आयएसआर -१ (ISR-1) सह संलग्न करून, कंपनील . इस्तऐवज इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन पाठवण्यासाठी सोय करावी आणि वार्षिक अहवाल २०२३–२४, सूचना, रिमोट ई . बोटिंग आणि वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान (एजीएम) ई-वोटिंगसाठी सूचना आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे

(व्हीसी)(VC) वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम्)सहभागी होण्यासाठी तपशील प्राप्त करावा. डिमॅट स्वरूपात/भौतिक स्वरूपात शेअर्स धारकांसाठी आणि ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवले नाहीत, अशा त्रदस्यांसाठी रिमोट पद्धतीने मतदानाची पद्धत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सूचनेत दिली आहे, तपशील

विशेषतः कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सामील होण्यासाठी दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करण्याची विनंती आहे. रिमोट ईं-वोटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान (एजीएम) ईं-वोटिंगद्वारे मतदान कसे कराने याच्या सूचनांचे पालन कराने. वैकल्पिकरित्या, सदस्य आपला ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक, पॅन आणि बँक ान्यांचे तपशील, फॉर्म आयएसआर -१ (ISR-1) सोबत आरटीए ("RTA") च्या लिंकवर https://www.pur

–वोटिंगद्वारे मतदानाशी संबंधित कोणतीही शंका किंवा तक्रार कंपनीच्या रजिस्ट्रार्स म्हणजेचे मेसर्स पुरवा शेयररजिस्ट्री (इंडिया) प्रा. लि. यांना support@purvashare.com. वर ई-मेलद्वारे पाठवली जाऊ शकते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हीसी) (VC) द्वारे बैठक प्रवेश आणि सहभागासाठी तांत्रिक सहाय्य आवश्यक असल्यास, वरील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. संचालक मंडळाच्या आदेशानसार

(पूर्वी अयोकी मर्चंटाइल लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे)

गौरव जयंत गुप्ते व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०६७४१४७५ तारीख: ०४/०९/२०२४

# े बैंक ऑफ़ बड़ीदा Bank of Baroda

पालघर शाखा- गोकुळधाम शॉपिंग सेंटर, माहिम रोड, पालघर (पश्चिम), जि. पालघर, महाराष्ट्र-४०१४०४. द्रध्वनी- ०२५२५-२४०४६२/२४००९३ ईमेल- paltha@bankofbaroda.com

# कब्जा सूचना (जंगम मिळकतीकरीता)

ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार **बँक ऑफ बडोटा** चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांक ३०.०५.२०२४ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. असलम रझाक मणियार (कर्जदार),** सौ. मुस्कान असलम मणियार (सह-कर्जदार) यांस सूचनेतील एकुण नमूद रक्कम रु. २८.७४.८४०.२६/- (रूपये अञ्चावीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे चाळीस आणि सव्वीस पैसे मात्र) दि. ३०.०५.२०२४ रोजीस अधिक न लावलेले/ न बजावलेले व्याज या रकमेची परतफेड . तदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

संपुर्ण रकमेची परतफेड करण्यास कर्जदार आणि इतर नमुद असमर्थ ठरल्याने, विशेषत: कर्जदार आणि गवरील इतर नमुद आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन करण्यात आलेल्या मिलकतीचा मटर नियमावलीच्या नियम ९ महवाचता मटर ॲक्टचे कलम १३(४) अन्वये त्यांना/तिला पाप्त अधिकारांचा वापर करून ३० **ऑगस्ट. २०२४ रोजी कब्जा** घेतला आहे.

वेशेषत: कर्जेदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा, पालघर पश्चिम शाखा करीता रक्कम रु. २८,७४,८४०.२६/ – (रूपये अट्टावीस लाख चौन्याहत्तर हजार आठशे चाळीस आणि सव्वीस पैसे मात्र) आणि सांपार्श्विक दराने पुढील व्याज अधिक :याच्या तारखेपर्यंत परिव्यय. प्रभार आणि खर्च इ. च्या भाराअधीन राहील

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या ारतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

### स्थावर मिळकतीचे वर्णन

म्लॅट क्र. ५ आणि ६, १ला मजला, ए विंग, सृष्टी शोभा सीएचएसएल., जोशी वाडा मागे, टेंभोडे रोड, पालघर ४०१४०४ चे समभाग गहाण. दिनांक : ३०.०८.२०२४ प्राधिकृत अधिकारी

ठिकाण : टेंभोडे रोड (बँक ऑफ बडोदा)

परि -१३

...अर्जदार

.प्रतिवादी

# कर्ज वसुली न्यायाधिकरण- १ मुंबई

(भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१) ओ.ए.क्र. २६४ सन २०२४

भायडीबीआय बँक लिमिटेड शांत मनोज मिश्रा आणि इतर

प्रशांत मनोज मिश्रा

४२१२०१

फ्लॅट क्र. ३०५/३०६, प्रिमिआ कासा बेला गोल्ड, शीळ फाटा रोड, डोंबिवली पूर्व ४२१२०२ तसेच येथे फ्लॅट क्र. ८०३, ८वा मजला, बी विंग, कासा व्हिनेटो, लेकशोअर ग्रीन, पल्लवा, डोंबिवली पूर्व

प्रतिवादी अंजली कोंडिबा चौधरी

फ्लॅट क्र. ३०५/३०६, प्रिमिआ कासा बेला गोल्ड, शीळ फाटा रोड, डोंबिवली पूर्व ४२१२०२

#### समन्स

- ज्याअर्थी, वरील नमूद ओए/२६४/२०२४ नामदार पीठासन अधिकारी/प्रबंधकांसमोर ०१/०८/२०२४ रोजी सचीबद्ध केला होता.
- ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ५१,१२,१९५.४०/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी
- सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत
- (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे
- दाखविण्यासाठी: (ii) मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि
- मत्ताव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मताचे तपशील जाहीर करणे ! (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या
- अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांच व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मञ्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या
- ु कोणत्याही मत्तांची आणि/िकेंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपडा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा
- तुम्हाला <mark>१८/११/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा</mark>. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर
- केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. ाझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **०९ ऑगस्ट, २०२४** रोजी दिले. प्रबंधक



कर्ज वसुली न्यायाधिकरण-१, मुंबई मुंबई डी.आर.टी. क्र. १



ROLTA

रोल्टा इंडिया लिमिटेड सीआयएन : एल७४९९९एमएच १९८९पीएलसी०५२३८४ ीकृत कार्यालय: रोल्टा टॉवर-ए, रोल्टा टेक्नॉलॉजी पार्क, २२वी स्ट्रीट एमआयडीसी -मरोळ, अंधेरी (पूर्व) मुंबई – ४०००९३, महाराष्ट्र, दूरध्वनी. क्र. : +९१(०२२) ४५१६ –००९ ई–मेल : Investor@rolta.com; वेबसाइट : www.rolta.com

### पोस्टल मतपत्रिकेची सचना . कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १०८ आणि कलम ११० च्या तरतर्दीनसार कंपनी

(व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (''नियम'') २० आणि २२ सह वाचलेले, दिनांक ८ एप्रिल २०२० रोजीच्या सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० आणि क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० क्र. २२/२०२० दिनांक १५ जून, २०२०, क्र. ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०३० क्र. /२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, क्र. १०/२०२१ दिनांक २३ जून, २०२१, क्र. २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, o3/२o२२ दिनांक ५ मे २o२२ दिनांक ११/२o२२ दिनांक डिसेंबर २o२२ आणि क दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ सह वाचलेले जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केले (''एमसीए परिपत्रक'' भारतीय कंपनी सेक्रेटरीज (''एसएस–२'') इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजने जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानके , वेळोवेळी सुधारित केल्यानुसार सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमन ४४ आणि इतर नागू तरतुदी आणि या संदर्भात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेली सर्व संबंधित परिपत्रके आणि कायद्यातील इतर लागू तरतुदी, नियम, विनियम, परिपत्रके आणि अधिसूचना सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी / पोस्टल मतदान आयोजित करण्यासाठी आणि रिमोट ई–मतदान प्रक्रियेद्वारे साठी सदस्यांची मंजरी मिळ

गस्टरा बराटद्वार खारारा बाबासाठा सदस्याचा नेजूरा निळवण्यासाठा ( ३- नरादान ) .		
नियमनाचा प्रकार सर्वसाधारण नियमन		
नियमन ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरीता कंपनीचा र		
ॲडीटर नियुक्त करणे		

ग्मसीएच्या परिपत्रकांनसार, कंपनीने बधवार, ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा त्यापर्वी, ज्या सदस्यांचे ई-. मेल आयडी नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक मोडंद्वारे स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलेट ''नोटीस'') नोटिस<sup>ें</sup> कंपनी/ डिपॉझिटरीजसह आणि ज्यांची नावे कंपनी/ डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या . सदस्यांच्या नोंदणीमध्ये/ लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४ रोजी म्हणजेच कट-ऑफ तारखेला दिसून आली त्याना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. सूचनेची एक प्रत गुंतवणूकदा विभागातील कंपनीच्या वेबसाइट म्हणजे www.rolta.com वर उपलब्ध आहे , , स्टॉक एक्सचेंजच्य वेबसाइटवर, म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.bseindia.com वर आणि अनुक्रमे www.nseinida.com आणि ई-व्होटिंग एजन्सीच्य वेबसाइटवर म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'' www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

एमसीए परिपत्रकाच्या तरतुर्दीनुसार, पोस्टल बॅलेट फॉर्मसह नोटिसची प्रत्यक्ष प्रत आणि प्री-पेड व्यावसायिव उत्तर लिफाफा या पोस्टल बॅलेटसाठी सदस्यांना पाठविला जात नाही आणि सदस्य ई-मतदानाद्वारे मतदा-करू शकतात. मतदानाचा हक्क कट–ऑफ तारखेनसार सभासदांच्या नावावर नोंदणीकत शेअरच्या पेड– अप मूल्यावर मोजला जाईल. कट-ऑफ तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. कंपनीने सभासदांना ई-मतदान सुविधा देण्यासाठी एनएसडीएल च्या सेवांचा प्तहभाग घेतला आहे. सदस्यांनी कृपया खालील ई-मतदान कालावधी लक्षात घ्या:

ई-व्होटींग कालावधीची सुरुवात	शुक्रवार ६ सप्टेंबर,२०२४ रोजी स. ९.०० वा. भा.प्र.वे.
	शनिवार ५ ऑक्टोबर,२०२४ रोजी सायं. ५.०० वा. भा.प्र.वे.
मतदानाच्या पात्रतेसाठी कट-ऑफ-तारीख	शुक्रवार २३ ऑगष्ट,२०२४

सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी ई-व्होटिंगद्वारे शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४ रोजी नंध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत विचारात घेण्यास पात्र होण्यासाठी मतदान करावे, त्यात अयशस्वी झाल्या कोणतेही मत प्राप्त झाले नाही याचा काटेकोरपणे विचार केला जाईल. उपरोक्त कालावधी संपल्यानंतर एनएसडीएल द्वारे ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल. एकदा मतदान झाल्यानंतर, सदस्यांना नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. डीमटेरिअलाइज्ड आणि फिजिकल स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी तसेच ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाही त्यांच्यासाठी ई-न्होटिंगच्या प्रक्रियेबाबत सूचना सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या आणि ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता किंवा केवायसी तपशील अपडेट केलेला नाही, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटने सुचवलेल्या प्रक्रियेनुसार, त्यांच्या डीमॅट खात्यात तपशील नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता किंवा केवायसी तपशील अपडेट केलेला नाही अशा भौतिक स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांनी आरटीए/कंपनीकडे नमूद केलेल्या तपशीलांची एकतर investor@rolta.com वर किंवा ashok.sherugar@linkintime.co.in वर पाठवून नोंदणी/अद्ययावत करण्याची विनंती केली जाते.

ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी कंपनीने श्री तरुण कोळी (एसीएल क्र. ५५१९६ आणि सीओपी क्र. २०४५१) प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. टाकलेल्या मतांची छाननी पूर्ण झाल्यानंतर, पोस्टल बॅलेटद्वारे ई-मतदानाचा निकाल रिमोट ई-मतदानाच्या समाप्तीपासून २ कामकाजाच्या दिवसांच्या आत, रिझोल्यूशन प्रोफ्फ्रेशनल किंवा या उद्देशासाठी योग्यरित्या अधिकृत असलेल्या कोणत्याही व्यक्तीद्वारे घोषित केला जाईल. ई-व्होर्टिगचा निकाल कंपनीच्या वेबसाइट www.rolta.com वर गुंतवणूकदार विभागात, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि ई-मतदान एजन्सीच्य www.evoting.nsdl.com वेबसाइटवर प्रदर्शित केला जाईल. ई-व्होटिंगबाबत काही शंका किंवा तक्रारी असल्यास, कृपया www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पहा किंवा +९१- ०२२-४८८६ ७००० वर कॉल करा किंवा कु. रिम्पा बॅग यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठवा. सदस्य श्री अशोक शेरुगर (रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट) यांच्याशी +९१-२२-४९१८ ६००० वर संपर्क साधू शकतात किंवा ashok.sherugar@linkintime.co.in वर ईमेल करू शकतात.

ठिकाण : मुंबई तारीख : ४ सप्टेंबर, २०२४

रोल्टा इंडिया लिमिटेड साठी डीआयएन : ०८६५०९१३ कार्यकारी संचालक/ अनुपालन अधिकारी

सही/

प्राइसवॉटरहाऊसकुपर्स इंडिया कोऑर्डिनेशन कंपनी नोंदणीकत कार्यालयः ३रा मजला. २५२ वीर सावरकर मार्ग. शिवाजी पार्क.

दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८

# प्रपत्र क्र. आयएनसी-१९

सूचना [ कंपन्या (संस्थापन) नियम, २०१४ च्या नियम २२ ला अनुसार ]

- सचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १८ च्या तरतुर्दीना अनुसरुन एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून ''प्राइसवॉटरहाऊसकूपर्स इंडिया को–ऑर्डिनेशन कंपनी' पूर्वीची कंपनी अधिनियम, १९५६ (सध्या कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ८) अंतर्गत केलम २५ कंपनी म्हणून एक प्रायव्हेट कंपनी, भागभांडवल नसलेल्या हमीद्वारे मर्यादित च्या
- बदलसाठी प्रादेशिक संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई कडे एक अर्ज दिला आहे. कंपनीचे मुख्य उद्दिष्ट पुढील प्रमाणेः आंतरिक उद्देश्यांकरिता लेखापरीक्षण, कर आकारणी आणि व्यवस्थापन सल्लागार समाविष्टित व्यावसायिक सेवा च्या दर्जाच्या मानक वाढवण्यासाठी तसेच
- संघटनेच्या मसुद्याची ड्राफ्टची प्रत व प्रस्तावित कंपनीच्या मसुद्याची प्रत ३रा मजला, २५२ वीर सावर्कर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८ येथे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाहता येईल.

सर्वसाधारणपणे लेखापरीक्षण आणि लेखा व्यवसाय चा उद्देश्यांसाठी.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कोणाही व्यक्ति, संस्था, कंपनी, मंडळ किंवा निगम मंडळ यांनी प्रादेशिक संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबईकडे एक पत्र पाठवून 'एव्हरेस्ट'' ५वा मजला, १०० मरिन ड्राईव्ह, मुंबई-४०० ००२ येथे प्रादेशिक संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांना सदर अर्जासंबंधात कोणतेही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप ह्या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत कळवू शकता सह त्यांच्या नोंदणीकृत कार्यालय येथे कंपनीकडे एक प्रत पाठवावी.

प्राइसवॉटरहाऊसकूपर्स इंडिया कोऑर्डिनेशन कंपनी करिता सही / -

सुजय शेट्टी ठिकाणः मुंबई दिनांकः ३० ऑगस्ट, २०२४ (डीआयएनः ०७२४२९२२)

# सार्वजनिक नोटिस

यांनी सूचित केले आहे की, माझे क्लायंट **श्रीमती अल्सिना लोबो आणि श्री सुधीर लोबो** या संयुक्त मालकांकडून फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करीत आहेत. सदर फ्लॅट नंबर ७१, सातव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटचा १००% हिस्सा, अधिकार, शीर्षक आणि स्वामित्व हक्क, तसेच फ्लॅटच्या १३२ चौ. मीटर गालिचा क्षेत्र, ६४ चौ. मीटर गालिचा क्षेत्राच्या संयुक्त टेरेसेससह आणि ५२ चौ. मीटर गालिचा क्षेत्राच्या बाल्कनीसह, तसेच दोन कार पार्किंग जागा ''लेविस व्हिला'' या इमारतीमध्ये, ज्याची नोंदणी **''लेविस व्हिला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड''** म्हणून आहे (ज्याला पुढे <mark>''निर्धारित संपत्ती''</mark> असे संबोधले जाईल) आहे.

तसेच, ते संयुक्त आणि वैध सदस्य म्हणून प्रवेश केले गेले होते, ज्यांच्या १००% अविभाज्य हिस्स्यात सदर निश्चित संपत्तीत त्यांचे अधिकार, स्वारस्य आणि शीर्षक आहे.

कोणतीही व्यक्ती/संस्था ज्यांनी यापूर्वी निर्धारित संपत्तीसह व्यवहार केला आहे, मिळवले आहे, किंवा वापर कब्जा किंवा मिळकतीत आहे किंवा त्यांनी कोणतेही कृत्य किंवा दस्तऐवज निष्पादित केले आहे, तसेच विक्री, भाडेपट्टी, गहाण, ट्रस्ट, चार्ज, अधिकार, हस्तांतरण, परवानगी किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा किंवा आक्षेप असलेल्या व्यक्तींनी याबाबत आपला दावा प्रस्तुत करावा. प्रस्तावित करार, विक्री करार, विक्री विलेख, हस्तांतरण विलेख, नियुक्ती आणि निर्धारित संपत्ती फ्लॅट नं. ७१ आणि शारीरिक कब्जा हस्तांतरणास विरोध करायचा असल्यास, दावा दाराने या नोटिसच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत आपल्या दाव्यासह आवश्यक कागदपत्रांसह प्रस्तुत करावा. अन्यथा, कोणतेही पुढील दावे/आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत आणि आमचे क्लायंट निश्चित संपत्तीच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण करतील.

## वरील संदर्भानुसार अनुसूची:

सर्व त्या तुकड्या व भूखंडांच्या निवासी फ्लॅट म्हणजेच फ्लॅट नं. ७१, सातव्या मजल्यावर असलेला फ्लॅट. त्याच्याशी जोडलेल्या टेरेसेससह आणि एफ एल -७१/७ए आणि एफ एल-७१/७ क्रमांकाच्या स्टिल्टमधील २ कार पार्किंग जागांसह, ''लेविस व्हिलां' या इमारतीमध्ये. फ्लॅटचे गालिचा क्षेत्र १३२ चौ. मीटर आणि अतिरिक्त संयुक्त टेरेसेसचे गालिचा क्षेत्र ६४ चौ. मीटर, तसेच बाल्कनीचे गालिचा क्षेत्र ५२ चौ. मीटर असलेला. ''लेविस व्हिला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'' य सोसायटीमध्ये स्थित आहे. ही सोसायटी प्लॉट नं. १७ आणि भाग १८, ज्याचे सी.टी.एस. नं. एच /४५४ आणि क्षेत्रफळ ७८० चौ. यार्ड , म्हणजेच ६५२.२ चौ. मीटर असलेल्या जमिनीवर स्थित आहे, चर्च अव्हेन्यू, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई - ४०००५४, महाराष्ट्र येथे आहे. तसेच, **५ (पाच)** पूर्णतः भरलेल्या शेअर्सचे (प्रत्येकी रु. १००/-) वितरण क्रमांक **५१ ते ५५** (दोन्ही समाविष्ट) असलेले एकत्रित मूल्य रु. ५००/- असलेल्या शेअर सर्टिफिकेट नं. **०१२,** रजिस्टर फोलिओ नं. **११, दिनांक ०**९ **ऑगस्ट, २०१३** रोजी सोसायटीने जारी केलेले, जे सेंट फ्रान्सिस अव्हेन्यू, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई ४०००५४, मुंबई, उपनगर जिल्हा येथे स्थित आहे.

> ॲडव्होकेट प्रशांत एच. चौहान बॉम्बे उच्च न्यायालयाचे वकील फ्लॅट नं. १५, चौथा मजला, पार्ले दीपक अपार्टमेंट,

आझाद रोड, फायर ब्रिगेडजवळ, विले पार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७.



स्थळ: मुंबई

तारीख: ०४/०९/२०२४

**नॉर्थ एव्हेन्यु रोड शाखा,** लुईसियाना अपार्ट., वेस्ट एव्हेन्यु रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-400054, दूर. क्र. 022-35221229 ईमेल- VJSANW@bankofbaroda.com

# कब्जा सूचना

त्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार बँक ऑफ बडोदा चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (54 सन 2002) आणि कलम 13(12) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 3 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम 13(12) अंतर्गत दिनांक 25-04-2024 रोजी मागणी सचना जारी करून आणि 06-05-2024 रोजीस तम्हाला वितरीत करून कर्जदार श्री. विनोद वसंत मेस्त्री (अर्जदार) आणि प्रिया वसंत मेस्त्री (सह-अर्जदार) यांस सूचनेतील एकुण नमूद रक्कम रु. 15,67,112.00/- (रूपये पंधरा लाख सदुसप्ट हजार एकशे बारा मात्र) + न लावलेले व्याज 24562.07 + न बजावलेले व्याज 35917.00 + चक्रवाढ व्याज 982.00 + थकीत रक्कम 3622.93 + इतर प्रभारासह च्यासह सांपार्श्विक दराने 30-03-2024 पासून परिणामांसह त्यावरील पुढील व्याज अधिक देयाच्या तारखेपर्यंत परिव्यय, प्रभार आणि खर्च या रकमेची परतफेड सदर सचना प्राप्तीच्या 60 दिवसांत करण्यात सांगितले होते.

संपुर्ण रकमेची परतफेड करण्यास कर्जदार आणि इतर नमुद असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार आणि सर्वेसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सदर सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स, 2002 च्या नियम 8 सहवाचता सदर ॲक्टचे कलम 13 च्या उप-कलम (4) अन्वये त्यांना/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करुन 31 ऑगस्ट, 2024 रोजी कब्जा घेतला आहे.

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम 13 चे उप-कलम (8) च्या तरतदीनसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

ठजेदार/हमोदार/गहाणदार मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहा हा बँक ऑफ बडोदा, नॉर्थ एव्हेन्यु रोड, सांताक्रुझ पश्चिम शाखा करीता रक्कम रु. 15,67,112.00/ (रूपये पंधरा लाख सदसष्ट हजार एकशे बारा मात्र ) + न लावलेले व्याज 24562.07 + न बजावलेले व्याज 35917.00 + चक्रवाढ व्याज 982.00 + थकीत रक्कम 3622.93 + इतर प्रभारासह च्यासह सांपार्श्विक दराने पासून परिणामांसह त्यावरील पुढील व्याज अधिक देयाच्या तारखेपर्यंत परिव्यय, प्रभार आणि खर्चाच्या भाराअधीन राहील.

कुळगाव बदलापुर नगरपरिषदेच्या हद्दीमधील सुद्धा आणि नोंदणीकृत जिल्हा-ठाणे आणि उप-नोंदणीकृत उल्हासनगर मधील स.क. 79. हि.क. 2. मोजमापित क्षेत्र 3950 चौ.मी. गाव शिरगाव. ता. अंबरनाथ जि. ठाणे येथील स्थित आणि बांधकामित पनवेलकर वेलोझिया म्हणजेच पनवेलकर वेलोझिया को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. (नोंद. क्र. टीएनए/एबीएन/एचएसजी/(टीसी)/27712/2015-2016) अशा ज्ञात बिल्डिंगमधील सी विंग 4थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. 402, क्षेत्र 478 चौ.फूट चटई असलेल्या रहिवासी फ्लॅटचे सर्व ते भाग आणि विभाग. सिमाबद्ध उत्तरेद्वारे- मॅरेथॉन एनएक्स, दक्षिणेद्वारे-ठाणेकर हिल क्रेस्ट, **पूर्वेद्वारे**- अंबर दर्शन बिल्डिंग, **पश्चिमेद्वारे**- रोड.

दिनांक : 31.08.2024 ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा

सही/

# जाहीर सूचना

ह्या द्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील ह्यांच्या सुचनेनुसार ह्या खालील लिखित वर्णित मौजे मिरे, तालुका व जिल्हा ठाणे मीरा भायंदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन च्या हद्दीत स्तिथ असलेल्या शेत जमीनी (१) सर्वे क्र. १६४, हिस्सा क्र. १/अ, संबंधित नवीन सर्वे क्र. ३५, हिस्सा क्र १/अ मोजमाप क्षेत्र २४९० चौरस मीटर्स जीला ह्यात पुढे "जमीन अ " संबोधन्यात येई्लू व जी सालासार लाईफस्पएसेस एल.एल.पी ह्यांनी निस्पादित दिनांक ३१/०३/२०२२ च्या खरेदीखताने विकत घेतली आहे (निस्पादित क्र. TNN-२/१२८०८/२०२२-संयुक्त उपनिबंधक ठाणे-२) व (२) सर्वे क्र. १६४, हिस्सा क्र. १/अ, संबंधित नवीन सर्वे क्र. ३५, हिस्सा क्र. १/ब मोजमाप क्षेत्र ५००० चौरस मीटर्स जीला ह्यात पुढे "जमीन ब " संबोधन्यात येईल व जी सालासार लाईफस्पएसेस एल.एल.पी ह्यांनी निस्पादित दिनांक ३९/०३/२०२२ च्या खरेदीखताने विकत घेतली आहे (निस्पादित क्र. TNN-८/८३१८ /२०२२- संयुक्त उपनिबंधक ठाणे- ८) ह्या शेत जमीनी माझे अशील ह्यांनी **मेसर्स सालासार लाईफस्पएसेस एल.एल.पी** ह्यांच्याकडुन विक्री घेण्याच्या हेतुत आहेत. व ह्यानंतर **"सदरहू जमीन अ"** व **"सदरहू जमीन ब"** ज्यांचे एकत्रित क्षेत्र ७४९० चौरस मीटर्स आहे ह्यांना एकत्रित ह्यापुढे "सदरहू जिमनी" म्हणून संबोधण्यात येईल.

सर्व व्यक्तीस सदरहू जमिनीच्या संदर्भात किंवा / त्यांच्या कोणत्याही भाग संबंधित किंवा विकास आणि हक्क किंवा सदरहू जमिनीच्या संभाव्य विकासाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारे हक्क, शीर्षक, वतनवाडी, स्वारस्य असेल म्हणजेच कोणत्याही प्रकाराने जसे कराराने मागणीने, वारसाने, वाटणीने, विक्रीने, गहाणरित्या, हस्तांतराने, भाडेपट्याने, उप - भाडेपट्याने, भाडेकरूरीत्या, उप-भाडेकरूरीत्या, धारणाधिकारीत्या, तारणरित्या, विश्वस्तरित्या देखभालीने, वहिवाटीने, बक्षिशाने, परवान्याने, वटवहीवाटीने, मृत्युपत्राने, खटल्याने विभाजनाने, न्यायालयीन आदेशाने, न्यायालयाद्वारे संलग्नकाने, संपादनानें, मनाई आदेशाने, मागणीने, लिस- पेंडेन्सने, विकसन हक्काने, देवाणघेण्याने, तांब्याने, भाराने किंवा कोणत्यार्ह इतर रित्या, कोणत्याहीरीत्या किंवा कशाही प्रकारे हितसंबंध, हक्क सदरहू मिळकतीत किंवा तिच्या कोणत्या भागात असल्यास सर्व संबंधीत कागद पत्राच्या पुराव्या सोबत लेखी पत्राद्वारे खालील वकील (सौ.) विद्या विजय अडसुले ह्यांच्या वर्सटाईल लॉ पार्टनर्स ह्यांच्या २३०४,सी फ्लामा, दोस्ती फ्लॅमिंगोस, टोकरसें जीवराज रोड, शिवडी, मुंबई - ४०० ०१५ (मोबाईल क्र ९८२००८३१९८) ह्यांच्या ऑफिस ह्या जाहीर नोटिसाच्या प्रकाशनाच्या १४ (चवदा) दिवसामध्ये मध्ये संपर्क करणे, व तसे न केल्यास कोणताही आरोपीत हक्क किंवा दावा नसल्याचा व कायदेशीर रित्या अंमलबजावणी करण्यायोग्य नसल्याचा व सोडण्यात आला आहे असे गृहीत धरून व आमच्या अशिलांवर बंधनकारक नाही असे गृहीत धरून प्रस्तावित व्यवहार माझे अशील पूर्ण करतील ह्याची कृपया नोंद घ्यावी.

तारीख:०२/०८/२०२४,

वकील (सौ.) विद्या विजय अडसुले वर्सटाईल लॉ पार्टनर्स,

टोकरसें जीवराज रोड, शिवडी, मुंबई-४०००१५ ई-मेल: advvidyaadsule.vlp@gmail.com

### रिझोल्यूशन प्रोफेशनलच्या अधिकाराखाली आणि आदेशाद्वारे मोबाईल क्र. ९८२००८३१९८) २३०४, सी फ्लामा, दोस्ती फ्लॅमिंगोस,

वॉर्डविझर्ड हेल्थकेअर लिमिटेड

सीआयएन: एल२०२३७एमएच१९८५पिएलसि ०३४९७२

३९० ००७, गुजरात संपर्क: +९१ ६३५९१५८८२५ Website: www.ayokimerchantile.com | Email: ayoki 1985@gmail.com

'एजीएम'')(''AGM'') सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.ayokimerchantile.com. वर आणि स्टॉक एक्सचेंज . म्हणजे बी एस ई (BSE) लिमिटेडच्या ञेबसाइटवर www.bseindia.com. वर देखील उपलब्ध आहे.रिमोट ई-वोटिंग माणि वार्षिक सर्वसाधारण सभे दरम्यान ई-वोटिंग-

कंपनीच्या पेड-अप इकिटी शेअर कॅपिटलमध्ये असलेल्या इकिटी शेअर्सच्या प्रमाणात असतील

एकदा मत दिले आणि पुष्टी केले की, सदस्याना नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. जे सदस्य दरम्यान व्हिंडिओ कॉन्फर्रन्सिंग (व्हीसी)("'vC'')/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') (''OAVM'')

ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभे (एजीएम) पूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत नोंदवले आहे, ते देखील व्हिडिओ कॉन्फर्रिसग (''व्हीसी'')(''VC'') / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'')(''OAVM'') द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) उपस्थित राहू शकतात/सहमाग धेऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याची रखानगी दिली जाणार नाही.

पन्यांच्या अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (सूचीबद्धता दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ४२ अंतर्गत कळविण्यात येते की कंपनीची सदस्य नोंदणी वही आणि शेअर ट्रान्सफर पुस्तके गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४ ते गुरुवार, २६ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी (एजीएम) बंद राहतील.

(एजीएम) सहभागी होण्यासाठी लॉगिन तपशील मिळवा

कंपनीच्या नेबसाइटवर https://www.ayokimerchantile.com वर देखील उपलब्ध आहे. सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एजीएम) सूचनेत दिनांक २९ ऑगस्ट २०२४ दिलेल्या सर्व सूचनांचे आणि

ashare.com/email-and-phone-updating/ वर अद्ययावत करू शकतात. कंपनीने श्री. कमल लालानी (सदस्यता क्रमांक एसीएस (ACS): ३७७७४), प्रॅबिटिसंग कंपनी सेक्रेटरी, वडोद्रग, गुजरात यांची ई–वोटिंग प्रक्रियेचे निष्पक्ष आणि पारदर्शकपणे परीक्षण करण्यासाठी स्क्रूटिनायझर म्हणून नियुक्ती केली आहे.

वॉर्डविझार्ड हेल्थकेअर लिमिटेड साठी

ठिकाण: वडोदरा

# PUBLIC NOTICE

स्वाक्षरी/

Notice is hereby given thatour client intend to purchaseRoom No. 2, of area admeasurin 250 Square Feet Carpet area, plus 100 square feet usable carpet area, on Ground Chawl known and situated "SUNDER NAGAR CHS LTD, situated lyin and being at S. No. 12, H. No. 1, CTS No. 135, Bandar pakhadi, Ekta Nagar, Dahanuka vadi Kandivali (West).Mumbai - 400 067. and bearing CTS No. 135 in Revenue Villag of Kandivali, Taluka Borivali in th Registration District of Mumbai and Mumba Suburban District, together with 5 (five shares of face value of Rs. 50/- (rupees fift ally) each, of the aggregate value of Rs io/- (Rupees Two hundred fifty only) bearin Share Certificate No.33, bearing distinctiv Nos. 161 to 165 (both inclusive) in th

Our client is investigating the title of above Room and therefore invites objections and claims from general public at large an erson/s having rights, title, interest share claim or any encumbrances by way of sal ease, charge, will, gift, exchange, mortgag liease, charge, will, gilt, exchange, mortgage lien or in any other manner whatsoever in th aforesaid Room may record their objectio with relevant documents to that effect to the dersigned within a period of 14 (Fourtee lavs from the date of this publication. nobody raises any objection within stipulate period, the claim, if any, deemed to have bee waived in respect of the aforesaid property.

Mumbai Date : 04.09.2024 (Samarth Associates 101/A, Shree Tower, above Link View Hote Near Don Basco High School, New Link Road, Borivali (West), Mumbai-400092

(a) pnb Housing

प्राप्त करण्यासाठी त्यांचे ईमेल अद्यतनित करण्यासाठी त्यामध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करावे.

(कंपनी) च्या २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेविषयी माहिती

व्होटिंगसाठी विंडो सक्रिय केली जाते) देऊ शकतील.

सीडीएसएल च्या वेबसाइटवर उपलब्ध केल्या जातील

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०३ सप्टेंबर २०२४

जोडपत्र-IV-ए स्थावर मिळकती/तीं चा ई-लिलाव-जाहीर विक्री सूचना

राज ऑइल मिल्स लिमिटेड यांचेसाठी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

प्रिया पांडे

१०० फू. नारंगी बायपास रोड, बिग बाझार जवळ, विरार (पश्चिम), महाराष्ट्र- ४०१३०३ र्वसाधारण जनता आणि विशेष करून रकाना क्र. ''ए'' मध्ये दर्शवलेल्या कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, मे. **पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**/तारणी धनक क्ये वर्णन केल्याप्रमाणे) त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या रकाना क्र. डी मध्ये वर्णन केलेल्या खालील स्थावर मिळकती खालील तपशिलांनुसार ''**जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणा जे काही आहे तेथे आहे तत्वाने''** विकल्या जाणार आहे.

आज मितीस सुधारित सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्सिमेंट रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९ अन्वये रकाना क्र. ए मध्ये दुर्शवल्याप्रमाणे जे कोणी असतील त्या संबधित कर्जदार/गहाणदार (मयत असल्यास) त्यांचे कर्जदार/गहाणदार/कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी (ज्ञात किंवा अज्ञात

कर्ज क्र., कर्जदार/	मागितलेली रक्कम	कब्जाचे	गहाण मिळकतीचे	राखीव	इ. अ. र.	बोली सादर	बोली	निरीक्षणाची	लिलावाची	ज्ञात भार/
सह-कर्जदार/ जामीनदार/	आणि तारीख	स्वरूप	वर्णन	किंमत	(रा. किं.	करण्याची	वाढविण्याचा दर	तारीख आणि	तारीख आणि	कोर्ट केसेस
कायदेशीर वारस यांचे नाव	(बी)	(सी)	(র্ব্বী)	(स. किं.)	च्या १०%)	अंतिम तारीख	(एच)	वेळ	वेळ	असल्यास
(y)	, ,		. ,	(ई)	(स्प्र)	(जी)	, , ,	(आय)	(जे)	(के)
एनएचएल/जीएचकेपी/०९१८/	₹.	(प्रत्यक्ष)	फ्लॅट क्र. १४०२, १४वा मजला, मेहता हाईट्स,	₹.	₹.	१९.०९.२०२४	₹.	०९.०९.२०२४ रोजी	२०.०९.२०२४	*शून्य/
५७६३३८/एनएचएल/जीएचकेपी/	६,५८,६०,६३५		सदाशिव लेन, फडके मंदिर, व्ही पी रोड लगत,	५,५९,९७,०००/-	५५,९९,७००/-		4,00,000/-	दुपारी १२.३० ते	दुपारी १.३० ते	ज्ञात नाही
२२०/७७८१७९/एनएचएल/जीए	रोजीस		गिरगाव, मुंबई, महाराष्ट्र- ४००००४. (९४०					४.०० वा	३.०० दरम्यान	
वकेपी/१०२०/८२३५९४/एनएचए	१६.११.२०२२		अंदाजे)							
ल/जीएचकेपी/०२२०/७८३५९४										
अशोक कुमार जे मेहता/कुणाल ए										
मेहता,										
शा. का. ठाणे										
चओयु/व्हीआरआर/०८१८/५६२	₹.	(सांकेतिक)	ओम सर्जन, १५ १५०३, ओम सर्जन, प्रस्तावित पुर्नविकास	₹.	₹.	१९.०९.२०२४	₹.	१०.०९.२०२४ रोजी	२०.०९.२०२४	बिल्डरचे देय
६६/गौरव कात्रा, रितु कात्रा/नं. १	97,40,630		इमारत, बोरिवली येथील प्लॉटचा एफ पी क्र. ६८०ए/१/२	६७,५०,०००/-	६,७५,०००/-		20,000/-	दुपारी १२.३० ते	दुपारी १.३० ते	४५,८०,९७७
वर्डवाईड एक्सप्रेस प्रायव्हेट	रोजीस		धारक, शिंपोली रोड, बोरिवली प., गांधी म्युझियम जवळ,					४.०० वा	३.०० दरम्यान	२१/०५/२०
लिमिटेड	03.07.7077		कोरा केंद्र हॉल, मुंबई, महाराष्ट्र- ४०००९२. (५८५							रोजीस
शा. का. विरार			बिल्ट अप)							
चओयु/व्हीआरआर/०७१८/५५६	₹.	(सांकेतिक)	ओम सर्जन, १५ १५०१/१५०२, ओम सर्जन, प्रस्तावित	₹.	₹.	१९.०९.२०२४	रु.	१०.०९.२०२४ रोजी	२०.०९.२०२४	बिल्डरचे देय
९६/गौरव कात्रा, रितु कात्रा/नं. १	3,78,69,608.30		पुर्नविकास इमारत, बोरिवली येथील प्लॉटचा एफ पी क्र.	२,२५,००,०००/-	२२,५०,०००/-		2,00,000/-	द्पारी १२.३० ते	दुपारी १.३० ते	2,89,92,8
वर्डवाईड एक्सप्रेस प्रायव्हेट	रोजीस		६८०ए/१/२ धारक, गाव बोरिवली, शिंपोली रोड,					४.०० वा	३.०० दरम्यान	- २१/०५/२
लिमिटेड	03.07.7077		बोरिवली प., गांधी म्युझियम जवळ, कोरा केंद्र हॉल,							रोजीस
णा का विगर		1	मंबर्द महाराष्ट्र- ४०००९२ (१९४० बिल्ट अप)	l		1	l	1		1

<sup>\*</sup> प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत प्रयोज्य अशा द. सा. १८% दराने पुढोल ब्याज, आलेले अनुपंगिक परिव्यय, खर्च, आकार इ. सह एकत्रित. \* \* पीएनवी हार्कासंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वात्तम माहिती आरि समजुती प्रमाणे रकाना क. 'के' मध्ये जाहीर केलेल्या व्यतिस्कित उपरोक्त स्थावर/तारण मतांच्या संबंधात अन्य कोणतेही भार/दावे नाहीत. पुढे, असे भार यशस्वी खरेदीदार/बोलीदारांनी त्याच्या/तिच्या कडूनच भरावयाचे/प्रदान करावयाचे आहेत. संभाष् बरेदीदार/बोलीदारांनी कृपया नमूद केलेल्या भारांची सत्यता स्वतंत्रपणे पडताळून पाहावी

. अजामितीस, उपरोक्त स्थावर मिळकती/तारण मतांना विकणे, अन्य संक्रमित करणे आणि/र्किवा निकाली काढणे करता पीएनबीएचएफएल/पीएनबीएचएफएल/पीएनबीएचएफएल वे प्राधिकृत अधिकारी यांना मञ्जाव करणारा कोणताही आदेश आणि/र्किवा न्यायालयीन व्यादेश नाही आणि रकान १. अजानाता, अस्तिया नाव्यक्ष प्राथम विश्वका) तार नाता विश्वक अन्यक्ष का अन्यक्ष विश्वक विश्व vww.pnbhousing.com पहावी लागेल ठेकाण : ठाणे, विरार, दिनांक : ०३.०९.२०२४



## Navshakti Marathi Date of Publish 04/09/2024 Page No.20

मुंबई डी.आर.टी. क्र. १



#### रोल्टा इंडिया लिमिटेड

#### पोस्टल मतपत्रिकेची सूचना

पस्टिल मतपात्रकेचा सूचना
पस्टिल मतपात्रकेचा सूचना
पस्टिल प्राथम, १००० श्री कला १०० जा शतुर्तुसार कंपनी
(व्यवस्थान आणि प्राप्तान) नियम, २०१४ ("नियम") २० आणि २२ सह वायलेले, हिनंक ८ पीठेल
२०२० गोविष्या संस्थामाण परिप्रक क. १४/२०२० आणि क. १७/२०२० हिनांक १३ पीठा २०२०,
क. २१/२०२० हिनांक १५ जु. २०२०, क. ३३/२०२० हिनांक १८ प्रत्येख, २०३० क. /२०२० हिनांक
११ डिसेंबर २०२०, क. १०/२०२१ हिनांक २३ जु. २०२१, क. २०/२०२१ हिनांक ८ डिसेंबर, २०२१, क. २०/२०२१ हिनांक १३ म.०२१, हिनांक १२ जु. २०२२ हिनांक १४ स्थापक १ लामू तत्तुद्री आणि या सरभारा सिस्युम्रेटाज अङ् एसस्यज बाढ अफ इश्विभ आप कराता सन् वन्धाच्या एरियजे आणि करवातीला इस लागू तराजुद्धी, नियम, विनियम, परिपन्नेक आणि अधिसूचना सर्वसाधारण सम्रा आवीदित करप्यासाठी / पोस्टच मतदान आवीदित करप्यासाठी आणि शिटो ई-मतदान प्रक्रिजेद्वर्मे पोस्टल बेलेटद्वरे खालील बार्बीसाठी सदस्यांची भेजूरी मिळवण्यासाठी (''ई- मतदान'') :

नियमनाचा प्रकार	सर्वसाधारण नियमन
नियमन	३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरीता कंपनीचा संविधिक
	ऑडीटर नियम्त करणे

एमसीएच्या परिपत्रकांतुसार, कंपनीने बुधवार, ०४ सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी, ज्या सदस्यों दे मेल आयडी नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलेट मल आगव्ही नारणीकृत आहत त्याना इतंत्व्यानिक माडद्वार स्पष्टीकरणालक विधानमाह पाटल बतंद ('पीटीय') नीहेल करणी, डिमाइटिशेक्स अणि क्यांचित्रहेलीक्दी देकलेल्या सदस्याच्या नीहंत्याच्या क्यांचित्रका क्यांचित्यका क्यांचित्रका क्यांचित्रका क्यांचित्रका क्यांचित्रका क्यांचित्

येबसाइट्स, म्हणजे बांके उटके एसमंत्रा लिमिटेड आणि नेताल रटके एससंत्रा और हेडिया लिमिटेड (www.bschindla.com आणी हुने क्यूकिर एसस्तिया वेबसाइट्स म्हणजेच नंतरल सिस्कुटिटी डियासिटटी लिमिटेड ("एनएसडीएल") www.evoting.nsdl.com य उत्तरल मुस्कुटिटी डियासिटटी लिमिटेड ("एनएसडीएल") www.evoting.nsdl.com य उत्तरल आहे. एससीए एसिक्सच्या तर्जुदीनुस्स, गोस्टल बेलेटर फ्रांमेंसह नेटियाची प्रत्यक्ष प्रत आणि प्री-चेड व्यावसायिक उत्तर लिकाच्या या गोस्टल बेलेटरसाठी सरद्यांग पाठविला उत्तर नाही आणि सदस्य ई-माद्यांन्यहारी सत्यक कर कावता. सान्यांन्या हालक उट-और तार्जुद्धांस साम्यांच्या वाचाल वांचिक्स प्रोत्यक्ष प्रत अपना प्रत्यक्ष प्रत अपना प्रत्यक्ष प्रत कावाच्यां प्रता प्रत्यक्ष प्रत अपना प्रत्यक्ष प्रत अपना प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रत अपना प्रत प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रत प्रत्यक्ष प्रत प्रत्यक्ष प्रतिच प्रत्यक्ष प्रत्यक्य प्रत्यक्ष प

		शुक्रवार ६ सप्टेंबर,२०२४ रोजी स. ९.०० वा. भा.प्र.वे.
I	ई-व्होटीग कालावधीचा निष्कर्ष	शनिवार ५ ऑक्टोबर,२०२४ रोजी सायं. ५.०० वा. भा.प्र.वे.
I	मतदानाच्या पात्रतेसाठी कट-ऑफ-तारीख	शुक्रवार २३ ऑगस्ट,२०२४

. सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी ई-व्होटिंगद्वारे शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्वंत विचारात घेण्यास पात्र होण्यासाठी मतदान करावे, त्यात अयशस्वी झाल्यास कोणतेही मत प्राप्त झाले नाही याचा काटेकोरपणे विचार केला जाईल. उपरोक्त कालावधी संपल्यानंतर एकतर investor@rolta.com यर किया ashok.sherugar@linkintime.co.in यर पाठयून

एकता investor® rolla.com चा किंवा ashok.sherugar® linkintime.co.in चर पाठवू नंदिणी /अवधानव क्यापणी दिनों के बिनी वाले. 
ई-मतदान प्रक्रियोची छानती निष्यक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी कंपनीने थी तरण कोळी, 
(प्रतिएक क्र. ५५.९१६ आणि योओपी क्र. २०.९६९) फ्रिंटिमी चंपनी के क्रेडिटी, 
प्रतिपत्ति कर्म आडे. एकत्वेच्या भागीं छानती कर्मा पुरा हान्यत्तर, पोस्टल केरिट्डोई मन्तवत्त्रणा किंक्षा हिन्दा के क्षारी क्षार एकतेच्या पायांची छानती कर्मा एक्षार हिन्दा के क्षार क्षार एकतेच्या समाणी प्रमु के अमलना छोणा रियामं प्रतिकृत क्षार क www.evoling.nsdi.com बबसाइट्य प्रदोशन करना जाईल. इ-लॉटिंगबाबन काही अन्य किया तकारी अमलया, कृष्णा www.evoling.nsdi.com च्या डाउनकी हमोगान उपलच्या शेअरधारकांसाठी वार्षार विचारले जाणारे प्रश्न (एफरप्सूड) आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मेंचुअत्त पातृ किया +११-०२२-४८८६ ७००० यर कर्तल करा किया कु. रिप्पा वंग यांना evol-nig@nsdi.com यर क्लिंग पिडास, सदस्य श्री अजीक श्रेमण (रिवस्ट्रा क्यांत्र ट्रिक्ट्स्ट्रा क्यांत्र) यांच्याशी +११-२२-४९८६००० वर संसर्क साधू शकतात किया ashok.sherugar@linkintime.co.in वर ईमेल करू शकतात

ठिकाण : मुंबई तारीख : ४ सप्टेंबर, २०२४

रंगराजन सुंदरम संचालक रोल्टा इंडिया लिमिटेड साठी डीआयएन : ०८६५०९१३ कार्यकारी संचालक/ अनुपालन अधिकारी

(54 स च्या निर 25-04 कर्जदार

सूचना ! संपुर्ण र सर्वसाम

कलम ' रोजी क तारण म कर्जदार कर्जदार विशेषत मिळुकर

हा बँव (रूपये ्रूपय व्याज ३ सांपाशि आणि र

कुळगार उल्हास जि. ठाप हौसिंग ज्ञात वि

> ठाणेकर दिनांक ठिकाण

असले सालार ධ්යාය

सर्वे क्र. चौरस १ एल.एर (निस्पा अशील

हेतुत ३ चौरसम

विकार मागर्ण देखभा मागर्ण

तिच्या खालीत फ्लामा मध्ये र काराटे अशील

तारीख

वर्सटाः (मोबाः 2308, टोकररं

# **Business Standard**

### Business Standard All Edition Date of Publish 04/09/2024 Page No.11



ROLTA INDIA LIMITED
CIN: L74999MH1989PLC052384
Rega. Office: Rolta Tower-A, Rolta Technology Park,
22nd Street MIDC- Marol, Andheri (East) Mumbai-400093,
Maharashtra, Tel. No.: +91 (022) 4516-0094

#### NOTICE OF POSTAL BALLOT

Notice is hereby given pursuant to the provisions of Section 108 and Section 110 or Notice is neterly given pursuant to the provisions of section 1.02 and Section 1.10 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") read with the General Circular No. 14/2020 dated 8" April, 2020, No. 17/2020 dated 13th April, 2020. No. 22/2020 dated 15th June, 2020, No. 33/2020 dated 28th September 2020, No. 22/2020 dated 31st December, 2020, No. 10/2021 dated 28th September 2020, No. 39/2020 dated 31st December, 2020, No. 10/2021 dated 23" June, 2021, No. 20/2021 dated 8th December, 2021, No. 03/2022 dated 5" May, 2022, No. 11/2022 dated 28th December, 2022 and No. 93/2023 dated 25" September, 2023 sisued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("Sc-2"), Regulation 44 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements, Regulations, 2015, as amended from time to time, and all the relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India in this regard and other applicable provisions of the Acts, Rules, Regulations, Circulars and notifications for holding general meetings/ conducting postal ballot, and seeking the approval of the members for the following matter by way of Postal Ballot through remote e-voting process ('e-voting'):

Type of Resolution	
	To appoint Statutory Auditor of the Company for the
	financial year ended on 31st March 2024.

In accordance with the MCA Circulars, the Company has completed the dispatch of Notice of Postal Ballot (Notice') along with explanatory statement on or before Wednesday, 04th September, 2024, through electronic mode to the members whose e-mail lds are registered with Company / Depositories and whose names appeared in the Register of Members / list of beneficial owners maintained by the Company/ the Register of Members? Jist of beneficial owners maintained by the Company Depositories as on Friday, 28" August, 2024, i.e. the Cut-Off Date. A copy of the Notice is available on the Company's website, i.e. <a href="https://www.rolta.com">www.rolta.com</a>, in the investors section, on the website of the Stock Exchange I.e. Bombay Stock Exchange Initiated and Wathusbeindia.com and www.nselnida.com respectively and on the website of the e-voting agency i.e. National Security

respectively and on the website of the e-voting agency i.e. National Security Depository Limited (NSDL) 4x www.evoting.nsdl.com.

In accordance with the provisions of the MCA Circulars, physical copy of the Notice along with the Postal Ballot form and the pre-paid business reply envelope is not sent to the members for this Postal Ballot and member can vote through e-voting. The Voting rights shall be reckoned on the paid-up value of share registered in the name of the members as on the Cut-Off Date. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat this Notice for information purpose only.

The Company has engaged the services of NSDL for providing e-voting facilities to the members. The members may please note the following e-voting period:

1		9:00 a.m. IST on Friday, 6th September, 2024
	Conclusion of e-voting period	5:00 p.m. IST on Saturday, 5th October, 2024
1	Cut-off date for eligibility to vote	Friday 23rd August 2024

Cut-off date for eligibility to vote | Friday, 23rd August, 2024 |
Members are requested to cast their vote through e-voting not later than 5:00 p.m. IST on Saturday, 5th October, 2024, to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received. The e-voting module will be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote is cast, members in the process of e-voting module will be disabled by NSDL upon expiry of the aforesaid period. Once the vote is cast, members will not be allowed to change it subsequently. The instructions on the process of e-voting for members holding shares in dematerialised and physical form as well as for members who have not registered their email 10s, have been provided in the Notice. Members holding shares held in electronic form and who have not updated their email address or KYC details are requested to register/update the details in their

demat account, as per the process advised by respective Depository Participant.

Members holding shares in physical forms who have not updated their email addres
or KYC details are requested to register/update the said details with RTA/Compan either by sending a communication at investor@rolta.com or at ashok.sheruga @linkintime.co.in

The Company has appointed Mr. Tarun Koli, (ACS No. 55196 and COP No. 20451)
Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. After completion of scrutiny of votes cast, the result of e-voting by Postal Ballot shall be declared by the Resolution Professional, or any other person duly authorised for the purpose, within 2 working days from the conclusion o the remote e-voting.

The result of e-voting will be displayed on the Company's website <a href="https://www.rolta.com">www.rolta.com</a> in the investors section, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="https://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href= respectively and on the website of the e-voting agency at www.evoting.nsdl.com.

respectively and on the website of the e-voting agency at <a href="www.eyoting.nsdl.com">www.eyoting.nsdl.com</a>. In case of any queries or grievances regarding e-voting, please refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of <a href="www.eyoting.nsdl.com">www.eyoting.nsdl.com</a> or call on +91-022-4888 7000 or send a request to Ms. Rimpa Bag at <a href="www.eyoting.nsdl.com">www.eyoting.nsdl.com</a>. The members may also contact to Mr. Ashok Sherugar (Registrar and Transfer Agent) at +91-22-4918 6000 or email at ashok.sherugar@linkintime.co.in.

By order and under the authority of Resolution Professiona Place: Mumbai For Rolta India Limited Date: 4th September, 2024

Directo DIN: 08650913

Executive Director/ Compliance Office